

प्रश्न- मराठी काय पंपरेतीन रविकिरण मंडळाच्या
कांगाला परिवार कुण हारे

किंवा

रविकिरण मंडळाचा जनीनसेच्या कल्पनेवे विशेष नोंदवा.
किंवा

इ.स. 1920 ले इ.स. 1940(45)च्या दृम्यानच्या कांगा-
इतिहासाच्या कांबवंडात रविकिरणमंडळाचा उभाव होता
साधार वाणी करा.

→ प्रस्तावना-

इ.स. 1920 च्या दृम्यान आष्टुनिकू उवीची
एक पिढीच नवविषय सिंगल झाली. तिंक बाबव्ही,
गडकी इमारी केशवसुल संपदाचाचे उवी 1920-च्या
दूरभान निहान पावले. त्थाचा वेळी आष्टुनिकू
मराठी कृष्णपूर्णात एक पुढीली पोक्की निमोज
झाली. ही पोक्की गुरुरुकीरीच्या भासन काढण्याचे
काम रविकिरणमंडळाने कर्वे. केशवसुलाच्या कांग-
वंडाल कवितेने खालिकाऱ्यकू वाटवाले कर्वी. नवविषयदू
नव डाकाच याणी कविता वार्षल नेवी होसी.
1920 ले 1940 दा कांबवंड झेनकू दुष्टीची वृद्धिअसां
कांबवंड आहे. तोनमहानुदृष्टम्यानच्या हा कांबवंड
आदतच्या संस्माल ठिकाण्या अक्तानंदरु
दक्षिकूकू छोट्या पसरल नेवी मुक्कला गांधीची
वाईकीय कृत्यांत्यासाठी अंगीकाराने डॉस्ट्रिंग
लल्याकून आणि उत्तम कृती याचा हा कांबवंड.
या कांबवंडावर गांधीवाद झागी मार्गसेवाद या
दोहोची छाचा पडवी आहे. कांबवंडा दुष्टीने हे
वाद नक्काल घेतल्यास गांधीविहार कर्वीना
हात्या वाटल फसाना लसी गांधीसंपदाचाच्या
नोंदूर्या कृती करल नेवी. डॉका कांबवंड
रविकिरण मंडळाचा उत्तम झाला.

* रविकिरणमंडळाची कृत्यापना—(रविकिरण मंडळ)

काय राजम्याचा इतिहासाल
कवितारी नवीन उत्तमाच्या हेल्मून ठिकांड उसांदेश
1943 दोनी रविकिरण मंडळाची कृत्यापना झाली.

1920 ते 1923 या दूसर्यांन वार्षिक उत्प्रीत झालेलो काही तक्राण कुली मंडळी व्यापाराची अधिकारी ८३ नं दरमांन काब्यदारी करीत असल. या तक्राणाचा तुलीप उभ्येमार्यी ठिकी होती. परकपर संवाद होता, कृत दाखा. दृष्टिमेकाची कृतील सोलल होती याच्या मनाला नाव पंच गुरुद्वा दाख. दूर दरविरारी ही मंडळी दृक्त नमल असल. तुलीपवाचन व वाची करीत इसल. यात्रुनांच दरविकिरणमंडळाचा डोन्म झाला. दरविकिरण मंडळ ही कृषीची नोंदवणा, जिमाण झाली. काब्यवेताल हे पुश्यमध्य घडव्या होते तरी, त्यांनी काब्यसंबंधीची भूमिका कृत्यांमानाने जिस्तेले केली. परकपर सहकाऱ्याने, काब्याची पुस्तक पुकाशिल झाली. या मंडळाने एकिधा नावाचे पाहिणी गदापद्धारातील काब्यसंग्रह पुकाशिल केला.

* दरविकिरणमंडळाचे सदस्य —

दरविकिरणमंडळाचा संचापनेचा वेळी यामध्ये माथ्याव झुलियन (मा.त्य. पटवडोन), गिरीश (आ.के. कानेकर) अशावल (च.ए. ऐ. बेदर) डॉ. वा. दानडे, सो. महोदयमावळे दानडे, ग. व्य. माडवोलकर द. ल. गोवाळे डाणे दिवाळे (वा.का.गो.) हे झाले दूसर्या होते. तरी हे गदालेवरुं होते वार्षिक नाव पंचवाचना करीत इसल. १९२६, त्यांनी महोदयमावळेचा व १९३७ यांची माहिवरावांचे निधान झाले. लेण्ठी दरविकिरणमंडळाचे इलट सदस्य स्वतंत्र दीव्या सुहित्यलिभिती कृत नागण. दाखिलपणी साहित्य जिमाण, कृत्याची, पुकाशिल उत्पादकी उत्पादकला संपर्का व मिळावाची कृत्यांमानाने दरविकिरणमंडळाचा डोन्म १९२० से १९२० होणे कम्पात झाले.

* दरविकिरणमंडळ संचापनेमार्गाचा उद्देश —

दरविकिरणमंडळाची संचापना उत्पादांन आली. अंद्याद्य कृत कावा या उद्देशाने उत्पादक

रविकिरण हे नाव देखाल आले. त्वांची रुग्णता
सूक्ष्म. कृतिसंकलनी डोघारु दूर्योगी किंवदनं दुर्ग
कृष्णमासाची या मंडळाची घडपट दोती. त्वांची
डोनेलक्ष्मनवाच्या पुढाकारामुळे व डशातवास्त्राच्या
द्वाशिंठ मादिमामुळे, 1920 सालाचा ओळखावर
सुहित्याल पुण्यामध्ये. माहित्याचे आद्या मंडळ;
ही योस्था उद्यास झाकी. रविकिरण, मंडळाचे
बुद्धिसंख्या समासद या वाढामध्ये मंडळाची
समासद होते. या समासदानी कांवकाळी
ज्ञानेकु पुर्यांचे कैवल. कुनिल, नक्षत्र या वापरी
आणी उत्तमत! मराठीत मोर्या पुमाणाल आप्यांचा
कैवल्या द्विलक्ष्मया अद्वाष उरण,
कृतिसंख्या डुलारल नवी पुर्यांकीला डांगाणे
मंडळाच्या वसीने कांवगांधाने कैवल तीविसाना
द्वाशिंठ ज्ञाऊपुर्या वानविष्यात्मा घुरत्व उरण
असे कैवल, ज्ञानेकु नव्हानमात्र उद्देश व्याप्त्या
कृश्चापण्यामागचे होते. यांत्रिकाम या मंडळानी
प्रेमकांव्य पुकार समृद्ध कृत्ता. नानपद वीतांचा
कृचना मोर्यापुमाणाल कैवली. सामाज्यात्मक-शा
कीयनालीन साहस्राच अनुभवाना. या मंडळानी
व्यवस्था उरुन कांवगाल दुरु झाली कैवली.
रविकिरणमंडळाची कुदुम्बां नव्हला; तर ती दाक
संस्कारित, रवियंपूण कृतिवृत्ती होती. मराठी कांव
समृद्ध कैवल आणा वरण नावप्रसादानी
कामगिरी रविकिरणमंडळांकु निक्षितपण घडली.
सामुदायिकपणाचे या मंडळाचा विकास झाला
डासना तरी, या मंडळासीन सदस्यांचा
०२०३० इतिहास काढू योसारणीय आहे. त्यांसा
द्वाशिंठ कांवाचा आकाव पुकींग पुमाण
दोधा नव्हेल.

५) माधव कुनिगण — (१८७५-१९३७ 'लेडी')

माधव कुनिगण हे रविकिरण,
मंडळातील प्रमुख कैवली. या सदस्यांत दाचाये अत
महातात, रविकिरणमंडळात मावळवाव लेवटे कैवली
झाणी काढी नव्हावे किंवा होते, इत्यांचा

विद्यानालीला डातिशांगोडीनी जोडुन दिली तरु
 माधव चूलियन हे या मंडळासाठी उमुळ व्हयी
 होसे ग्रन्त आकांनी नाही. माधव चूलियनांना
 दणिकिरुदाच एवी असे संलोहाले नाल. पुमागढीला
 व उलिभासापून अशा कशीमी डातिशाल कम्बाच्या
 डातिशाल डानेकृत नाहिले केले. व्याची सुखट कविला
 कविलनंगन, उम, मुने, राष्ट्रीय हल्ली, कुवी डाणी कला,
 डाढ्याला नीविन अशा विघ्यावर आहेल माधव
 अंबळ पहवधन हे माधव चूलियनचे पूर्ण नाव.
 'याम. चूलियन' या होपण नावानी त्यासी आपल्या
 कविला उसिहट कृच्या.

* जाहिल्य संपर्क —

माधव चूलियन हे मध्यापूर्वी उक्त
 कवी, रहिणु प्रक्रियेन नाहिस तर ते फारम मराठी
 कोशाचे निर्माता, विठ्ठन उक्ताकृत फारमी न
 दुर्घटी जाहिल्याचे 'अभ्यासकृ', कविलाचे, स्तम्भा,
 वेदुला या जोडुक्काही लत्त्वाचे, निर्घावत समान,
 सुद्धारक अशा विविध नावानी ते, सुफिरचिन्ह
 आहेल. तांब्यानी झाफून उमाची गोले गायिली इद
 माधवरावानी पुमविषयाला मराठी अभ्यास उलिया
 मिळवून दिली. उभयांसीलील्या दुष्प्रिये विचार
 केला डासाला माधवरावांची कविला विषुन जाणी
 विविध आहे. सुमारे क्षीर वैष माधवरावानी
 नाड व पैद जोऱन केले. व्याचे जवेबाचा
 दृष्ट उभयांचे लाल्य पडवा.

1926 याची व्याचा 'विरह-तरंग'
 कोहेर पडला डाणी लकडीच्या निर्होळु कोसु
 नावानी. विरहतरंग, सुद्धारक, नकुलानंकार हे तीन,
 अंडकांडी, गल्लानांताळी, कविलनंगन, कुरुक्षेत्री दिले
 हे तीन, सुखट उभयांसीरुहु पासील्या. डाय्यासाल
 हातम व्यालविलोळ्या के नाव मिळविलोळ्या माधवरावानी
 डोषूक्या डाय्युपाच्या दुष्प्रिये शावकुक्कीवे मोठे
 डांडाभन्हु केले. पदमाधाचे डाक्तमण्य मराठा भाषेवर
 हेश नवे डाणी, या डाक्तमणामुळे मधुशिसील
 नुने उभय विसर्गे नाही नमेस. अस्तावी

‘मुखा-कुडी-विवेक’ नावाचे एवजंत उल्लङ्घन
आणी लिहिले. काही डरली, फारडी, संस्कृतालीला
अनुवाद आणि इतरी कवितांचे अनुवाद, कुडी
कांबिसपद माधवशावाच्या नावावरु आहे.

‘मी तांच गवाशी कृष्णानि
हरिणी नाही की लोकांनी’

आणी आपली कांबिसपद कृष्णिका
माधवशावाची सांगितली. कीली लिंग पेसा. यात्रा
लक्ष न देला माधवशाव लोकांस कृष्ण, मातृमात्रेच
कृष्णाले अभिमान, समाजसुधारणाचा तीव्र अभिनेता
(कृष्णावाच्य) कृष्णादृष्ट आवेषकार आणि नव्यानामा
चाळी व विषय या विशिष्ट कृष्णामुळे माधव-
शावाची, कांबिस्तवा कृष्णाने सदाची भाषणीचा
दृष्ट कृष्ण वेणु उक्त आहे. महाराष्ट्रालीला
सुखिशील, वाच्या लोट नवीन कीविलेकड
विशिष्टपदाचे -कृष्ण -कृष्ण -मंज्ञास ‘आहे
आणि व्या -कृष्णाचा मोरा वाई माधवशावाला
आहे.

* अंकूर खेम आवाचे कृष्णे कृष्णे लिपण—
(लक्ष्मीनाथ उमाचा आवेषकार) —

खेमाचे दृष्ट विशिष्ट लक्ष्मीनां
शुहील वसन, माधव कृष्णिभननी कृष्णाविला लिहिला.
प्रियकृतीना देवस्त्रा समृद्धी लिंग, देवेकृता
द्युषण कृष्णाची लगाशी दावाविणी, उमदेवतेची
सलसू झाराशाना कृष्ण दाह्या छिपावाचा
प्रुमाचा, पुराप्ती नवी काळी सदी लिंगा—
विषयाची आपुअशीची भावना कामासु उक्त
लिंगा कृष्ण संस्कृतील लक्ष्मीन लोअन
दृष्ट (उक्ता) प्रकारची कीविला माधव
कृष्णिभन याची लिहिली.

, विद्यु-तंडळ, नावाचे कांबिसपद
माधव कृष्णिभनचे उक्ताची उपलेक्ष्यातील
आहे. , प्रियकृताची, विद्यु-पत्तिका, या नावाचे
1913 साली रचनाचे पंचमीकृष्णाच. त्याचा
विश्वारुद्ध अंग 232 इत्तोकांचे हे लोटकांग

1926 साली कविने उपलिख्यक त्रैने, या दोव्याका
 कांग्रेस उभाकु नावाचा पुढी डोंबने लक्षण
 आपली आपली उम कहाणी सांगत आहे.
 वेळाच्या तुकडे आपमीच्या दुपापास्तुन कामाका
 पांढरे होता आणि दुसरे विवक्षा साक्षी नामक-
 नायिक्या, तिरु संपत्ती, झापळ्या, विघ्न उमाची
 रस्ती-विरो नामक, संवाद माधवापुमाण, आठव्हन
 आठव्हन देवगील आहे. शुश्रेष्ठा-समाजिपट अशा
 सुद्धारकी उकडवालीन इड नावाच्या लक्षण,
 विद्यवेवर उभाकुच्या, उम कासले, तीरु डोंबजात
 छोक्ले असले, कोळोजास्तील सामने, सहजी
 फुल्याकी नाना निमित्तांनी त्या दोहाचा सहवास
 वाढला व उमभाव व्यावसा, महावक्षवदात्या
 स्थापित-सौंदर्यातहि ते विहंडु करतात. त्यावया
 उभाकु लेण्याची गोप्त ताळी, लेणी इड नकार
 हेणन व्याच्यापास्तुन इड जाले, यामुळे
 नायक्याच्या इडवालीन 'तिरु-लक्षण' स पांढरे
 होता. इड इड गेबी लक्षी उमामनान, उमभावनेन
 उभाकु लिंगे कव्याणि विलिंगे व म्हणला,
 'ओऱ्ये असले इड युवी पण नसा'
 'तिरु उम हे उदलत्तीउमाणे
 इवलाना जाणीन पण इत्तम्हाना ताप देणार
 नाही हसी असी उभाकुचाना वाटले, तिरु-लक्षण'
 या वेडकांग्रेस दाळ झाण्डानिंद विघ्न उम-
 कहाणी कविने सांगितले. माधव द्युगियननी
 फारक्कीस्तील उमडविला मराती अवलोक्नी.
 फारक्की उमडविलेल छिंगकीचा साक्षात इरुल
 मानने जाले, तरु छिंगकीचा लिंग 'अनन्य' व
 ऐ! क्षेम भवल समन्वय जाले, यामुळे त्यामुळे
 समल छिंगकीची आदाहना करणे. लिंगा उम
 इरुश्वाची वाट व्यावस्था नाही त्याचे उत्तिथिंक इडविनन्या
 कविलोक्नी पडले. त्याचे उमावरीन उम पाहून
 वाळव्या अनंत शिंडे त्याना 'उण्य पंढरीला'
 वारकरी, महात्माल.

* मातृभाषेवे स्तोत्र गाणाका छती—

मध्याह्नप्रकाशे जगन्नाथे अशिमान
 पटवद्धनाच्या द्वारी जसे मदाभकाणा' चा कीवितपूर्व
 कृपपूर्वद्वाले लक्षे 'कृवभाषा', कृवसोल्लासे चा अशिमानी
 पटवद्धनाच्या कीवितेले व्यक्त, झालेबा सिसला'.
 मातृव द्विग्यानाच्या दाप्तुमाने व मध्याह्नप्रकाशमाने
 ह्याने मध्याह्न वाणा, क्षिवष्टलाप मध्याह्न शील
 द्वामधी मायवोल्ली त्र. कीवितपूर्व वडले. माय-
 वोल्लीच्या अशिमान व्यक्त कृताना' च्या-च्या
 गातणोळ्या कीवितेले द्विग्यान महालाल,
 'मंसुदी डासे आमुली मायवोल्ली
 जरु डाने ही वासिभाषा लक्षे
 नसा डाने देखवून या मायवोल्ला)
 ग्रामीणी सिंच पुरु डाका डासे'

मातृभाषा रुद्धनु दृष्टिलिना' व
 दोप्तुभाषा रुद्धनु हिंदीला मानाचे कृचान मिठावे
 इसावे लक्षे मातृभाषा रुद्धनु पुत्रेऽ मध्याह्नप्रकाश
 आपक्या हृदयाच्या दृष्टिलाल महाशीलीच दृजा
 छवील. मदशीले सर्वे भव्य दाका मायवोल्लीच्या
 कृपाक्षुभाषाली, लक्ष्मी दृष्टिलाल मध्य ले दृष्टिल
 कृष्णलेही 'डासोळे छिंवा कोणाच्याही छामान्वे इसावे.
 सर्वे जगाल 'डासी आपक्या' मायवोल्लीला
 मान्यसा मिठून' देअ डासी एलिका कृताना
 पटवद्धन महालाल

'मध्याह्न डासे आमुली मायवोल्ली.
 जरी शिन छामान्वाची डासू
 पुरी वाणी लोळुला डालनेवी
 हिंमा दाक लावाल आकी लक्ष्मी' →
 (आमुली डायवोली) स्वर्णरंग

मातृभाषेवा दृष्टिलिन
 अशिमान मातृव द्विग्यानाच्या डानेऽ कीवितेल
 दिसून द्योलो द्विग्यानान, कृताक्षाला व
 विक्षाल हृष्टे हे तुप पटवद्धनाच्या।
 या गोलाल अकोळिकु डासे डासलेल
 दिसलाल.

माधव झुणिगांवा 'सुहारद', या
 शोडकांबाल सुहारदकांवा दाखिक, ठोंगी वृत्तिकृ-
 शिक्षा केली. 'ठांबीजनी' याल विविध पुकास्य
 मराठ्या गांवाले आहेत. 'कृवलंदनेन' या कविला-
 सीथिहाल, कविजी, विविध विषभावरु कविला विहित्या
 'तृष्णसंभो दिवे' याल शोषरुद्धने इशिकृ,
 सुनीले पटववेनानी लिहिलेमी. वात्सल्य उसाच्य
 लुपारुही कविजी अनेक कविलेसुन उडविले.
 ५ ऐमनकृप आई! वात्सल्यसिंह आई!
 लोळारु लुन डाला मी कोणाचा आशी #
 खेदा घन उलिपा बोआ डाला गवाची
 झोडविण, परी मी हा पोस्ताच्य दाहि
 सापे मुचे परंबु झोड चुन्हा न मोठे
 तेण खिलाच्य स्थिती माझ्या झांचांपे
 झोड लुक्या विचोणी ब्रह्मांड डाळव न
 ठेवास स्थाईनी चे उल्केसामान वेळो
 ही गुरु पोस्ताच्याची छोड न शाळ झोड
 पाढुनिचा इच्याच्य वात्सल्य लोळारु
 वाट इथेनि नाव सुक्ष्याच्य जिनावा
 शेंद्री लुक्या दृश्याले लिहासी लुक्या उसाचे
 वे नन्हे तु एकाची भेडग माही पोढा ॥

माधव झुणिगांवाकी
 विचारसंदर्भीचे होसे झाणि झापवे सामान-
 सुहारणाविषयक विचार आंनी काव्यालून मांडलेली
 झाह. नापुरविषयभीचे ऐम लरु आच्या
 अनेक कविलेसुन दिसुन वेसा.

(काचदा पाळा शतीचा, काठ मागे नागवा
 शावतावा आवले चेडु झाणि कसला साएड) ॥

(झान्ह लुळा आ घडे, — गडानांजली)

दापुकाचा उल्केचा झार
 साधारणा दुसेजरु लरु रासीच्या काचदा
 पाळवा पाहिजे दुसे कविजी वर्षांक
 कविलेल सागिलाचे, झुणिगांव जेंडे कवी होसे
 लरेच्य दाक त्रोपक काव्यसंभोगक, काव्यसंपादक होसे.
 काच्य झाणि जिनन सासांवेली पटववेनाच्य विचार
 लरु नाशाल दोण्यासाठ्ये आहेत.

२) शिरीश - (इंग्रजी नेत्रा ३० नोवेंबर १८९३-१९७३)

कुनी शिरीश जो शास्त्री उत्तम वाचक है आहुनिक मराठीतील एवं लिखित संस्कृत संबन्धी सदस्य मृष्णुन मध्याह्नाला शुपरिचित आहेत. शुभ आणि शुभ अशा दोन्ही प्रकारची विष्णुन काम्यस्वना त्यांनी केलेली अकून दिसून येते. कावयनांगा, फलभाष्म मानसभव इत्यादि त्याचे शुभ कवितांसंग्रह उसीसह आहेत. 'अमागी कमळ' तु कृष्ण, आवराड, शूलिसंगम द्वारा त्यांची वोडकांव, गात्रांबेळी, आहेत. 'आगविष्णु' विष्णुठन कोलेजात्कृत ते सेवानिवृत्त झालेल आहेत. मराठीचे अंत्यंत विद्यार्थिय उद्घापक रूप्यानु त्यांचा लोकित आहे.

'अमागी कमळ' हे त्यांचे पहिले शोङ्काचा शुभ छोय. या 'काम्याल' द्वारा विष्णुकेची कृपा कृत्वाणी शिरीशांनी दंगपिणी. कमळेचा सासु आणि नणी आन्याकृत्कृत झालेला 'काम्याल' द्वारा व्यापारी लिने कवताचा कोलेज आत्मवाल हा या व्योङकृत्वाचा विषय आहे. असे शोङ्काचा अव्याप्त कल्यानेतर असे दिसून येते की, आगविष्णु 'सुखासणावाचा' कृपानु उभाव शिरीशांचा मनावर आहे. दृष्टिशील विष्णुवा 'किंचित्पावर' द्वारा अन्यायाला, वाचा फोडण्याचाची व्याचे 'अमागी कमळ' हे अंडकांव डाक्टिवाल डान.

दृष्टिशील मंडवाच्या कृपानु शोङ्काचाल विसर्ग कर्णने डालेले आहे. आवराड व्योङकृत्वाचा पुस्ताकेनाच शिरीश, असे मृष्णातात, 'पुरुषुल कांव मृष्णी' ओमक्षीरोच्या किंभीतीवरु विश्वभोगी दृष्टि सोसाईत्या आहे. 'या काम्याल' कृत्याकाढ्या व्याप्तीपांची जीवनाच्या त्यांच्या व्यवसायाच्या दाखिलानाची आणि त्यांच्या आवराड विष्णुनी कृपानु विष्णुपांची झालेली अवधारणा, जीवनाची वाटलेली आहे. शिरीशांची

नोकी, आपका हृत्यारिधरी झांगेला पश्चलाप, फिरून श्रोतमछरात कुणे कुमठ जाणि तुळे आंगेले भावान्ये दिवस, डास, सितण वा खडकांबाल शिक्षांनी केवे जाहे.

शिक्षा हे प्राव्यान्याने समानिष्ठ कुवी आहेत. स्वेच्छाप्रेरण, गृह्यमती वा दायित्व मावनेवा कृज्ञगिन्दु जाहे. दायित्वमध्यमाणीचे स्वातंत्र्याले उक्त नोंदवा आणि पारदर्श्याची तीव्र अणीन कुवीने लानेकृत अवलोकून व्यक्त कुणेला जाहे. शिक्षण दोनपी या कृवितेथे कुवी डास मृणता, 'दुर्दिन शिक्षण हाद हे उक्त पुढे वेळ नेवाले कीरी विदी'.

शिक्षांनी काढी झाक्कावाढी वीरांची शिक्षिती केवा, सी वाच्या लोहवाही श्रुतिश्चेता सूनेकीचे जाहे. दृष्टितळे दायित्वम् स्वातंत्र्यप्रेरण, परंपरेचा अभिमान, यदृक्षमा पूर्वजाबद्धाचा आणि झाल्हुनित मुदापुराखालेश्वराचा अभिमान आद्य जाणे अक्षमी व्याच्या करिलाल्या यांनी झालेली आहे.

उमशवंल (यशवंल दिनकर पंडित) १८८९-१९८५

यशवंल दिनकर दृष्टितळे शिक्षण मंडळालील अस्तिकाम ओळप्रेरण डासे क्वी, झाले, रवितिरा, मंडवाव तेन, मवाशिक्षाल ऊनाशोपन्नात पक्षराशिणा तकी मृणाले यशवंल योल. यशवंलावा दी लोकप्रियता मिळाली त्याचे ठारा मृणाले त्याचे दृष्ट नवा पुवाई त्याले केला. झापकी कृविता निघाताल जाऊन तासान कृष्णासु कुठावाले केली. कृष्णाचीनाच्या मृणमास्त्रे, यशवंलावाच्या शिक्षणी रवितिरा मंडवाल नोडप्रियतेवे शिक्षण गाडवा, यशवंली, यशवंलन, भावमंथन पाणपाई इ. त्याले कृष्णांचे संग्रह वृथमंगाळा, तदिक्षांवा, इ. झाल्हांगी वाच्या प्रसिद्ध झाले, यामिवाच्य. काढी नाही झाणी काळ वाणमग, हातपली शिवराच, हे मवाकामही यशवंलावाची शिक्षण. झावान्याच्या देवाची नसालान्याची गंभीर विनोद्यावा वाचवाहतेवी जोड झान वावफालाची उसाच्वाच.

कौव्यगामन देक्षिणार्द) कुमी स्थित मकावंतरावांचा
महाराष्ट्राल नोंदितु आह.

‘विद्याळ’ चा सोडकुंभाल मकावंतरावानी
आपक्या दायर्खमातेविषयी वाढ भावी प्रागृह उक्ती
प्या लोडकुंभातिळी नामक दण्डणावर नोंदिसावी
जाली. आवेद्ये ह्यास्या मुख्यातील दायर्खील
डालवन हक्कमुपकी आह.

“वन्धन ठुक मागश्यामि हे असेही
न कठ तव द्वारा तांची फिळन हाया.”

मातृभूमीस्या कुवांतरावास्यावी
सांगद्या उद्याम जातीकी शुद्धांप्रयाती रुद्याती
दृश्यविळी परिही असे क्वोना वाढल. मध्य-
दायर्खाचा अषिमान लळ मकावंतरावी नसानसाळन
वाढल असधाना रिसाला. महाराष्ट्रावी देवा आपक्या
हालवन वडावी प्राळकी तथमध्य मकावंतरावानी
‘माझा महाराष्ट्र’ प्या कवितेल्लून व्यक्त उन्ही
माधव इंगियन उमाणीच वकावंतरावी
‘झाई’, नावाच्य कविला उक्त रसाने व्यवश्ववेळी
आह. अषिंच वोन झावे, सरऱ-साप, पण
झातऱण, कपिल, जाणार झाल. प्या अषिंमेल
कवी असी मुहणला.

“झाई स्थोनि केली, झाईस हात मरी
ती हात ओऱ्यानी, मन होय ओउक्की,
क्तामी सिन्ही जगाचा, झाईगिना शिक्की”

अहान झाईविद्युतील मुळाच्या
हुपडीना झाईलाईना मातृहेमाती हृषीसुनाल.
पक्क-पक्कातही मातृपूमि मुळाळा रिसाल. ही हृषी
पाढून भाबा झाईची हातिक्की आवृत्त दोत.
भासावंतरावी आपना क्वांत्रा जात्याच आ
कविलील ओमकोबा रिसाल. व्यांत्रा कूव्यात्या
मोळ्या उमाणाल उभनशक्कारु झाला पण ले ठोक्क
पष्टवगास असवी झाई नोंदी ही योल
क्वोना वाढल.

कुमी वकावंतरावी लिहिजेले हृतपती
शिवराय, हे महाक्वांत्र वीरविश्वलिप्तनावी भंगोदाळा
उदार्घण झाह. हुत्तपती शिवानी महाराजावडाळा

महाराष्ट्रातील डॉन! करुणाराव परांगोषीवी मळी
उत्सवाचा पूर्ण एवं महाकाब्य वाचन इसलाला
येतो. हातपति शिवाजी महाराजाचा जीवन
चरित्रातील सर्व वधा उभागाचे इसलाल
शिवाजी वित्तण प्रा महाकाब्यास क्विने कृत.

समाप्ती—

इ.स. 1920 ले 50-व्या कालखोडे हा
दक्षिण मंडळाचा कालखोडे सूर्योदय दोक्याना
जातो. प्राची उत्तिरेगाल कुवी 'डिसिन', 'बोरकर',
वा. दा. काले, 'कुसुमामूर्ती', 'सिंगलकर', कुवी डाते
कोळ इतातेपणी कृष्णन उदील होते. प्रा.
मंडळाचा कामकल्हावाकावाळ, प्रा. दा. नंदी, जोग
स्थानाल, ॥ दक्षिण मंडळामे विचारकांली
घडकून 'आणंगी' नसाऱ्या तसी उत्तावसूल
सो पदंपरा पुढे चालविकासी ॥ या मंडळामोर्ण
कुवीनी विविध कामपूकार हालाव्या, मावणील,
सुमनीमु, गळगळ शिशुगील, ज्ञानपूर्णील, सिंगलगील
डाक्या, लिंकिं ठाम्पुर्यना कृष्णन प्रा मंडळाचिन
कुवी आंवले नहिले, तर कृत! कामगारन
कुसुमामूर्ती प्रथा यानी कृष्ण कुवी. उत्तावसूल
पवपूर्वी सुमान सुहारणविषयक व्यापक दृष्टि
दक्षिण मंडळातील कुवीकडे नसाऱ्या तसी
काम्यवाढम याच्या इलेशसाळ प्रा दक्षिण
मंडळावे विविध पुर्णोग कुवी हे मात्र
आपल्याबा मान्य कुवी नागले.

* संक्षेप शंक्य—

ए) राष्ट्रवाद आणि आष्ट्रिनिक मराठी कविला
→ डॉ. ड. घ. नाईकवाडे

व) आष्ट्रिनिक कुवी! पुस्तक कुसो
→ कुवी: दमादर नरेख शिंवरे.

ग) डेवावीन मराठी कामदेवी
→ डॉ. डाक्षयुक्तमारु काक.